

राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील
कलम(४)(१)(ख)नुसार प्रसिद्ध करावयाची माहिती
(अद्ययावत दि. ७ ऑक्टोबर, २०२१)

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(एक)


प्रपत्र-१

राज्य माहिती आयोग,खंडपीठ नागपूर या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशिल:-

१.	सार्वजनिक प्राधिकरणाचे नांव	राज्य माहिती आयोग,खंडपीठ नागपूर
२.	संपूर्ण पत्ता	राज्य माहिती आयोग,खंडपीठ नागपूर, ऐ-विंग, प्रशासकीय इमारत क्र.२,सिंहल लाईन्स, नागपूर ४४०००१.
३.	कार्यालय प्रमुख	उपसचिव
४.	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे.	सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२
५.	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयोग, मुंबई - ३२
६.	कार्यकक्षा: भौगोलिक	नागपूर महसूली विभागा अंतर्गत ०६ जिल्हे. (१)नागपूर (२)वर्धा (३)चंद्रपूर (४)गोंदिया (५)भंडारा (६)गढचिरोली
७.	अंगीकृत व्रत (Mission)	माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे नुसार जनतेस माहिती प्राप्त होईल याची सर्वतोपरी अंमलबजावणी.
८.	ध्येय/धोरण(Vision)	माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे नुसार जनतेस माहिती प्राप्त होईल याची सर्वतोपरी अंमलबजावणी.
९.	साध्य	माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे नुसार आयोगाकडे प्राप्त द्वितीय अपीले व तक्रारीवर कार्यवाही करणे.
१०.	प्रत्यक्ष कार्य	द्वितीय अपीलाच्या सुनावणीमध्ये प्राधिकरणास आदेशित करणे, अधिनियमानुसार देय माहिती अपिलार्थीस मिळेल याकरिता सर्वतोपरी उपाययोजना करणे.
११.	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	द्वितीय अपीलावरील निर्णय अपिलार्थी व संबंधित अधिकाऱ्यास पाठविणे, तसेच निर्णय संकेत स्थळावर उपलब्ध करून देणे, जिल्हावार अपिलाची संख्या लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर सुनावणी आयोजित करणे, सुनावणी प्रकरणाचे विस्तृत तपशिल संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे.

२.	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि स्थावर मालमत्तेचा तपशील द्यावा.)	कार्यालय भाडेतत्वावर आहे. —माहिती निरंक
१३.	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्याशी त्याची जोड घालून दाखवावी.)	सोबत जोडला आहे.
१४.	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक, ईमेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा)	सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ मा.उपसचिव:-दु.क्र.: -०७१२-२५३०३५२ कक्ष अधिकारी:दु.क्र.: -०७१२-२५६६८१६ फॅक्स क्रमांक:-०७१२-२५६६८१६ ई-मेल क्रमांक:-sic-nagpur@gov.in संकेत स्थळ:-www.sic.maharashtra.gov.in
१५.	साप्ताहिक सुटटी आणि विशेष सेवांचा कालावधी	राज्य शासनाच्या शासकीय नियमानुसार

विभाग स्तरः-



प्रपत्र-२:-

अ. क्र.	अधिकारी/कर्म चारी पदनाम	अधिकार व कर्तव्य
१.	मा.राज्य माहिती आयुक्त	१) राज्य माहिती आयोग कार्यालयातील सर्व कार्यपद्धतीचे व्यवस्थापन व मार्गदर्शन. २) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येणाऱ्या कलम १९ व कलम १८ खालील अपील व तक्रारी बाबतच्या सुनावणी घेणे व तदनुषंगिक कार्यवाही.
२.	मा.उपसचिव	आयोगाच्या कार्यालयाचे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पहाणे. सुनावणीच्या अनुषंगाने मा.राज्य माहिती आयुक्तांच्या सुचने नुसार कार्यवाही करणे.
३.	कक्ष अधिकारी- १	आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कामकाज पहाणे. कार्यालयीन आस्थापना तसेच तक्रार कामकाज व सादरीकरण करणे, आयोगाचे जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे. तसेच कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी, लघुलेखक, लिपिक, वाहन चालक व शिपाई यांच्या कामाचे सर्वेक्षण व नियंत्रण करणे.
४.	कक्ष अधिकारी- २	द्वितीय अपिल व द्वितीय अपिलांचे सादरीकरण करणे, अपिलाच्या अनुषंगाने प्राप्त न्यायालयीन प्रकरणे हाताळणे, आयोगाचे अपिला संदर्भात प्राप्त माहिती अर्जाच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
५.	लघुलेखक (उच्चश्रेणी)	मा.आयुक्तांचे लघुलेखक म्हणून काम पहाणे, द्वितीय अपिल व तक्रारी सुनावणीबाबतचे शृतलेखन घेऊन आदेश तयार करणे.
६.	लघुलेखक (निम्नश्रेणी)	मा.उपसचिव यांचे लघुलेखक म्हणून काम पहाणे, द्वितीय अपिल व तक्रारी सुनावणीबाबतचे शृतलेखन घेऊन आदेश तयार करणे.
७.	सहायक कक्षअधिकारी	माहितीचा अधिकारांतर्गत प्राप्त द्वितीय अपिले व तक्रारीची तसेच तदनुषंगाने प्राप्त पत्र व्यवहाराबाबतच्या धारिका तयार करणे, पत्र व्यवहार व धारिकेवर वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करणे. तसेच सहायक जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे. आस्थापना विषयक कामकाज करणे
८.	लिपिक-नि- टंकलेखक	१) आवक टपाल स्विकारणे, आवक टपालाची नोंद घेणे. २) जावक टपाल पाठविणे व त्यानुषंगाने आवश्यक नोंदी घेणे. ३) नेमून दिलेल्या कामाच्या अनुषंगाने अपील/तक्रार याबाबतच्या नोंद करणे, पत्रव्यवहाराचे टंकलेखन करणे. ४) वरिष्ठांकडून नेमून दिलेले/सुचनेनुसार कामकाज करणे.
९.	शिपाई	कार्यालयीन पत्रव्यवहार/टपालांचे वरिष्ठांच्या सुचनेनुसार ने-आण करणे, सुनावणीच्या वेळी पुकारा करणे.

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(तीन)

प्रपत्र-३:-

(निर्णय घेण्याचे प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती तसेच पर्यवेक्षण आणि उत्तर दायित्व प्रणाली)

- (१) माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ च्या कलम १९(१) नुसार राज्य जन माहिती अधिकाऱ्यांच्या निर्णयाने व्यथित व्यक्ती ठरवून दिलेल्या वरिष्ठ दर्जाच्या प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे प्रथम अपील करेल. या अपीलाच्या निर्णयाविरुद्धचे दुसरे अपील उक्त अधिनियमाच्या कलम १९(३) अन्वये राज्य माहिती आयोगाकडे दाखल केले जाते.
- (२) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १८ अन्वये राज्य माहिती आयोगाकडे दाखल तक्रार अर्जावर कार्यवाही करणे.

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(चार)

प्रपत्र-४:-

(स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी प्राधिकरणाकडून ठरविण्यात आलेली मानके)

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(पाच)

प्रपत्र-५:-

वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियम पुस्तिका आणि अभिलेख:-

१. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
२. माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ च्या कलम २८(१) अन्वये राज्य शासनाने तयार केलेले महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००५
३. माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ संदर्भात मा.सर्वोच्च व उच्च न्यायालय यांनी दिलेले न्यायनिर्णय.
४. माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश व परिपत्रके.

प्रपत्र-६:-.

राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर येथील उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी:-

अ.क्र.	विषय	दस्तऐवज/धारिका/नोंदवही/इ.कोणत्या/प्रकारात/उपलब्ध/आहेत.	धारिका/नोंदवही/क्रमांक	तपशिल	किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते.
१	द्वितीयअपिल	संचिका	अद्ययावत	कलम १९ केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार अपिले	१) राज्य मुख्य माहिती आयोग मुख्यालय, मुंबई यांच्या दि.११.०८.२०१४ च्या परिपत्रकान्वये राज्य माहिती आयोगाकडे दाखल करण्यात येणारी अपिले/तक्रारी यांचा निर्णय लागल्यानंतर, फक्त आयोगाच्या आदेशाची प्रत एक वर्षाकरिता जतन करण्यात यावेत. त्यानुसार आयोगाच्या आदेशाची पुस्तक बांधणी करण्यात येते. २)आयोगाने दिलेले आदेश स्कॅन करून आयोगाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात येतात. ३)जी कागदपत्रे प्रशासकीय/संकीर्ण स्वरूपाची आहेत त्याबाबत राज्य शासनाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे जतन करण्याची कार्यवाही करण्यात येते.
२	तक्रार संचिका	संचिका	अद्ययावत	कलम १८ केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार तक्रार.	वरिलप्रमाणे
३	संकीर्ण/आस्थापना	संचिका	अद्ययावत	राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी	राज्य शासनामधील प्रचलित पद्धतीप्रमाणे जी वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे नस्त्यांचे अ,ब,क,ड वर्गीकरण करण्यात येतात.

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(सात)

प्रपत्र-७:-

आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अमंलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचार विनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशिल:-

राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात मा.मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोगाकडून कार्यवाही करण्यात येते.

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(आठ)

प्रपत्र-८:-

आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे? अशा बैठकीचे कार्यवृत्त जनतेला पाहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण:-

अशी बाब नाही.

मा.अ.अ२००५कलम४(१)(ख)(नऊ)

प्रपत्र-१:-

राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर या कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा तपशिल:-

(जुलै, २०२१ अखेर)

अ.क्र	अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्रमांक
१	श्री.राहुल भालचंद्र पांडे	मा.राज्य माहिती आयुक्त	अ	०७.१०.२०२१	०७१२-२५६६८१७
२	श्रीमती रो.प्र.जाधव	उपसचिव	अ	०१.०६.२०१८	०७१२-२५३०३५२
३	श्री.नंदकुमार गं.राऊत	कक्षअधिकारी	ब-राजपत्रीत	१५.०१.२०१८	०७१२-२५६६८१६
४	श्रीमती दिपाली म. शहारे	कक्षअधिकारी	ब-राजपत्रीत	०७.०९.२०१९	०७१२-२५६६८१६
५	श्री.धनंजय रा.अवधूत	सहायक कक्षअधिकारी	ब	०२.०७.२०१८	----//----
६	श्री.सुरेश भा.टोंगे	सहायक कक्षअधिकारी	ब	०५.०७.२०१८	----//----
७	श्रीमती कल्पना अ. जोशी	सहायक कक्ष अधिकारी	ब	सन २०१५ पासून	----//----
८	श्रीमती शितल जा.दडमल	सहायक कक्ष अधिकारी	ब	११.१०.२०२१ पासून	----//----
९	रिक्त	उच्च श्रेणी लघुलेखक	क	रिक्त	----//----
१०	रिक्त	निम्न श्रेणी लघुलेखक	क	०७.०४.२०२१	----//----
११	श्री.सुधाकर द.पवार	लिपिक-टंकलेखक	क	२५.११.२०१४	----//----
१२	श्री.अमोल म.भोकरे	लिपिक-टंकलेखक	क	०१.०८.२०१८	----//----
१३	श्रीमती कविता खापेकर	लिपीक टंकलेखक (कंत्राटी)	ड	०३.०९.२०१९	----//----
१४	श्री.मंगेश मा. चौधरी	लिपीक टंकलेखक (कंत्राटी)	ड	०३.०३.२०२०	----//----
१५	श्री. निशांत अ. उइके	शिपाई	ड	२३.०१.२००७	----//----
१६	श्री.विरेंद्र ओ. मोटघरे	वाहनचालक(कंत्रा टी)	ड	२०.११.२०१३	----//----
१७	श्रीमती. नेहा मेश्राम	शिपाई (कंत्राटी)	ड	०१.०७.२०१९	----//----
१८	श्री. रक्षा मनकवडे	शिपाई (कंत्राटी)	ड	०९.०३.२०२०	----//----

मा.अ.अ २००५ कलम ४(१)(ख)(दहा)

प्रपत्र-१०:-

राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर

राज्य माहिती आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदाची वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र	पदनाम	ग्रेड	वेतनश्रेणी
१	मा.राज्य माहिती आयुक्त	ठोक वेतन	२२५०००/- ठोक वेतन
२	उपसचिव	S-२३	६७७००-२०८७००
३	कक्ष अधिकारी	S-२०	५६१००-१७७५००
४	सहायक कक्षअधिकारी	S-१४	३८६००-१२२८००
५	उच्चश्रेणी लघुलेखक	S-१५	४१८००-१३२३००
६	निम्नश्रेणी लघुलेखक	S-१४	३८६००-१२२८००
७	लिपिक-टंकलेखक	S-६	१९९००-६३२००
८	वाहन चालक	S-६	१९९००-६३२००
९	शिपाई	S-३	१६६००-५२४००

मा.अ.अ २००५ कलम ४(१)(ख)(अकरा)

प्रपत्र-११:-

राज्य माहिती आयोग,खंडपीठ नागपूर

राज्य माहिती आयोग,खंडपीठ नागपूरआयोगातीलअधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेले वेतन व भत्ते खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.	अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	मूळ वेतन+ग्रेडपे
१	श्री.राहुल भालचंद्र पांडे	मा.राज्य माहिती आयुक्त	२,२५,०००/- ठोक वेतन
२	श्रीमती रो.प्र.जाधव	उपसचिव	८५,८००/-
३	श्री.नंदकुमार गं.राऊत	कक्ष अधिकारी	८०,०००/-
४	श्रीमती दिपाली म. शहारे	कक्ष अधिकारी	५३,६००/-
५.	श्रीमती कल्यना अ. जोशी	सहायक कक्षअधिकारी	६४,१००/-
५	श्री.धनंजय रा.अवधूत	सहायक कक्षअधिकारी	६०,४००/-
६	श्री.सुरेश भा.टांगे	सहायक कक्षअधिकारी	४८,९००/-
८	श्रीमती शितल ज्ञा.दडमल	सहायक कक्षअधिकारी	४१,०००/-
९	श्री.सुधाकर द.पवार	लिपिक-टंकलेखक	३७,२००/-
१०	श्री.अमोल म.भोकरे	लिपिक-टंकलेखक	२३,८००/-
११	श्री.निशांत अ. उइके	शिपाई	१५,५००/-
१२	श्री.मंगेश मा. चौधरी	लिपिक-टंकलेखक (कंत्राटी)	१८,४८०/-
१३	कु. कविता खापेकर	लिपिक-टंकलेखक (कंत्राटी)	१८,४८०/-
१४	श्रीमती रक्षा मनकवडे	शिपाई (कंत्राटी)	१३,८६०/-
१५	श्रीमती नेहा मेश्राम	शिपाई (कंत्राटी)	१३,८६०/-
१६	श्री.विरेंद्र ओ.मोटघरे	वाहनचालक(कंत्राटी)	१८,४८०/-

या वित्तीय वर्षात राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर प्राप्त अनुदान व खर्च याबाबतची माहिती
 (जुलै, २०२१ अखेर)

अनु.क्र.	खर्चाची बाब	अर्थसंकल्पीय तरतूद
		२०२०-२१
१	०१-वेतन	५२,५०,०००/-
२	०३-आतिकालीक भत्ता	०
३	०६-दुरध्वनी, बीज, पाणी	३७,५००/-
४	११ - देशांतर्गत प्रवास खर्च	०
५	१२-परदेश प्रवास खर्च	०
६	१३ - कार्यालयीन खर्च	१,८७,५००/-
७	१७ - संगणक खर्च	३०,०००/-
८	२ - इतर प्रशासकीय खर्च	०
९	२८ - व्यावसायिक खर्च	०
१०	५१ - मोटारवाहने	६,७५०/-
११.	१४- भाडेपट्टा कर	५५,५००/-
१२.	१०- कंत्राटी सेवा	४,०५,१२०/-
	एकूण	५९,७२,३७०/-

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(बारा)

प्रपत्र-१२:-

अर्थसंबन्ध कार्यक्रमाच्या अमंलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या योजनेसाठी लाभाव्याचा तपशिल:-

निरंक

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(तेरा)

प्रपत्र-१३:-

या व्यक्तींना परवाने, सवलती किंवा प्राधिकार पत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशिल:-

निरंक

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(चौदा)

प्रपत्र-१४:-

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती संबंधितील तपशिल:-

१) आयोगाची माहिती आयोगाच्या www.sic.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

२) राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर आयोगाचे सन जून २०१८ पर्यंतचे आदेश आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तसेच आयोगाचे आदेश संकेत स्थळावर अद्ययावत/प्रसिद्ध करण्याचे काम सुरु आहे.

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(पंधरा)

प्रपत्र-१५:-

माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशिल तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळेचा तपशिल:-

- १) या कार्यालयात उपलब्ध कागदपत्रे, अभिलेख तपासणी संदर्भात अर्ज केल्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ते सायं. ६.१५) अवलोकनास उपलब्ध करून देण्यात येतात.
- २) आयोगाच्या कार्यालयात ग्रंथालय किंवा वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
- ३) कार्यालयाच्या दर्शनी फलकावर वेळोवेळी माहिती प्रसिद्ध करण्यात येते.

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(सोळा)

प्रपत्र-१६:-

राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर या कार्यालयातील जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचा तपशिल:-

सहायक जनमाहिती अधिकारी	जन माहिती अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी
श्रीमती कल्पना अ. जोशी	श्री. नंदकुमार गं. राऊत (आहरण व संवितरण अधिकारी, तक्रार, आस्थापना)	श्रीमती रो.प्र.जाधव, उपसचिव
श्री. धनंजय अवधुत (अपिल शाखा) श्री. सुरेश भा.टोंगे (अपील शाखा)	श्रीमती. दिपाली म. शहारे (कक्ष अधिकारी) (अपील शाखा)	

मा.अ.अ २००५कलम४(१)(ख)(सतरा)

प्रपत्र-१७:-

विहित करण्यात येईल अशी इतर माहिती प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशाने अद्ययावत करील:-

- निरंक
